

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळास
१६-प्रकाशने या उद्दिष्टासाठी पूरक मागणीद्वारे
अतिरिक्त अनुदान मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: पूरक-२०१७/प्र.क्र.७७/२०१७/भाषा-३,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: १३ सप्टेंबर, २०१७.

वाचा :-

- १) वित्त विभाग, परिपत्रक क्र.पूरक-२०१७/प्र.क्र.१२९/अर्थ-३, दिनांक १८ ऑगस्ट, २०१७,
- २) मराठी भाषा विभाग, पत्र क्र.अर्थसं-२०१७/प्र.क्र.९०/अर्थसंकल्प, दिनांक २३ ऑगस्ट, २०१७.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या पुस्तक प्रकाशन योजनेसाठी सन २०१७-१८ या वर्षाकरीता १६-प्रकाशने या उद्दिष्टाखाली रु.१५.०० लक्ष (रुपये पंधरा लक्ष फक्त) तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आली होती. तथापि मंडळाकडे ६५ बृहद्प्रकल्प आणि पुनर्मुद्रणाचे काम सुरु असल्याने वाढीव खर्च भागविण्यासाठी रु.३०.०० लक्ष (रुपये तीस लक्ष फक्त) इतके अतिरिक्त अनुदान पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विधानमंडळाच्या जुलै, २०१७ च्या अधिवेशनामध्ये सादर करण्यात आला होता. या पुरवणी खर्चास विधीमंडळाने मान्यता दिली असून पुरवणी विनियोजन विधेयक मा.राज्यपालांच्या संमतीनंतर महाराष्ट्र (व्दितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २०१७ (सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग-८, दिनांक १० ऑगस्ट, २०१७ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहे. सदर मंजूर निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयान्वये सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात पुस्तक प्रकाशन या योजनेसाठीचा वाढीव खर्च भागविण्यासाठी पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेले रु.३०.०० लक्ष (रुपये तीस लक्ष फक्त) इतके अतिरिक्त अनुदान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळास वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर निधी मंजूर प्रयोजनासाठीच खर्च करण्यात येईल, याची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने सर्वतोपरी दक्षता घ्यावी.

३. यासाठी सहाय्यक लेखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. या बाबीवर होणारा खर्च मागणी क्र.झेडएफ-०२, मुख्य लेखाशिर्ष २२०५ - कला व संस्कृती १०२ - कला व संस्कृती प्रचालन (०१) योजनेतर योजना (०१) (०१) - राज्य साहित्य व संस्कृती मंडळ (दत्तमत-२२०५ ३१७२) १६-प्रकाशने या खाली सन २०१७-१८ या वर्षात मंजूर झालेल्या अनुदानातून व मासिक निधी विवरणपत्रानुसार (कॅश फ्लो) करण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्र.पूरक-२०१७/प्र.क्र.१२९/अर्थ-३, दिनांक २३ ऑगस्ट, २०१७ व अनौपचारिक संदर्भ क्र.३८३/२०१७/व्यय-४, दिनांक १४ जुलै, २०१७ अन्वये प्राप्त मंजूरीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्र.२०१७०९१३१२०५३६६१३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
२. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
५. मा.मंत्री (वित्त) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
६. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
७. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई,
८. अपर मुख्य सचिव (वित्त) / प्रधान सचिव (वि.सु.) / सचिव (व्यय) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
९. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
१०. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
११. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई,
१२. वित्त विभाग (व्यय-४ / अर्थसं-१४), मंत्रालय, मुंबई,
१३. सहसंचालक, लेखा व कोषागारे संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मुंबई,
१४. अवर सचिव (अर्थसंकल्प), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१५. भाषा-३ (संग्रहार्थ).